

Corp. Office: Shree Laxmi Woolen Mills Estate, 2nd Floor, R.R. Hosiery, Off Dr. E. Moses Rd. Mahalaxmi, Mumbai - 400 011

Tel: (022) 3001 6600 Fax: (022) 3001 6601 CIN No.: L17100MH1905PLC000200

November 12, 2019

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Security code: 503100

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051

Symbol: PHOENIXLTD

Sub: Newspaper Publication - Compliance under regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith extracts of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the second quarter and half year ended September 30, 2019, approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 11, 2019, published today i.e. Tuesday, November 12, 2019 in the Newspapers viz. - Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Yours faithfully,

For The Phoenix Mills Limited

Gajendra Mewara Company Secretary and

Compliance Officer

# KIRLOSKAR ELECTRIC COMPANY LIMITED

CIN:L31100KA1946PLC000415

REGD OFFICE: NO.19 2ND MAIN ROAD, PEENYA 1ST STAGE, PHASE-1, PEENYA, BENGALURU-560 058.

E mail: investors@kirloskarelectric.com; Website: www.kirloskar-electric.com



EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2019 (₹ in Lakhs

SI	Particulars			Standalone			Co	onsolidated	
No			Quarter er	nded	Year ended		Quarter ended		Year ended
		September 30	June 30, 2019	September 30,	March 31, 2019	September 30,	June 30, 2019	September 30,	March 31, 2019
		2019		2018		2019		2018	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	7,921	7,197	7,218	35,659	9,474	7,197	7,218	35,678
2	Net profit / (loss) from ordinary activities after tax	(282)	(1,410)	(2,318)	(6,733)	1,449	(1,706)	(2,520)	(7,665)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(282)	(1,410)	(2,318)	(6,733)	1,449	(1,706)	(2,520)	(7,665)
4	Equity share capital	6,641	6,641	6,641	6,641	6,641	6,641	6,641	6,641
5	Reserves (excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
	previous year)								
6	Earnings per share (EPS) (Rs)								
a	Basic EPS before extra ordinary items (not annualised)	(0.42)	(2.12)	(3.46)	(2.81)	2.18	(2.57)	(3.80)	(4.21)
b	Diluted EPS before extra ordinary items (not annualised)	(0.42)	(2.12)	(3.46)	(2.81)	2.18	(2.57)	(3.80)	(4.21)
L									

### Note:

- The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 11, 2019.
- The unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2019 have been subject to limited review by its Statutory auditors.
- The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and six months ended September 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the audited financial results are available on the stock exchange websites. (www.bseindia.com, ww.nseindia.com) and also on the company's website (http://www.kirloskar-electric.com/investors/investors-information/financial.html)

Place: Bengaluru Date: November 11, 2019

By order of the Board, For Kirloskar Electric Company Limited Vijay R Kirloskar **Executive Chairman** 



CIN - L28100MH1968PLC014156

Registered office: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018; E-mail Id: share@ocl-india.com, Website: www.oriconenterprises.com: Tel No.: 022-43226600; Fax No.: 022 24963055

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

	(Rs. In Lakhs, except EPS)								
			Quarter ended			Half Year ended			
Sr. No.	Particulars	30.09.2019 (Unaudited)	30.06.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	31.03.2019 (Audited)		
1	Total Income from Operations (Net)	17919.35	34229.25	34655.39	52148.6	59380.36	111923.83		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(964.05)	2139.48	1423.29	1175.43	1087.68	4942.68		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(964.05)	2639.48	1435.95	1675.43	1100.34	4942.68		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest)	(376.99)	2356.04	630.85	1979.06	111.93	4033.44		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(572.70)	2023.26	550.25	1450.56	530.93	3760.89		
6	Equity Share Capital	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95	3140.95		
7	Reserves ( excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	-	-	64752.23		
8	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each)	(0.10)	1.44	0.59	1.35	0.38	2.31		
7	Reserves ( excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	-	-	64752.23		
8	Basic and Diluted Earnings Per Share( EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 02/- each)	(0.10)	1.44	0.59	1.35	0.38	2.31		

							(Rs. In Lakhs)
Sr.	Particulars		Quarter ended			r ended	Year ended
No.		30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019
1	Total Income from Operations (Net)	11087.44	25826.61	23565.61	36914.05	35677.11	63143.55
2	Profit Before Tax	413.59	2904.9	2399.17	3318.49	2408.13	4275.14
3	Net Profit After Tax	644.91	2110.4	1787.07	2755.31	1781.78	3224.48

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter / Half year ended September 30, 2019 filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on Stock Exchange(s) website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website

> Rajendra Somani Managing Director (DIN - 00332465)

Place: Mumbai Date : November 09, 2019



# HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093.

Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Website: www.hindalco.com & www.adityabirla.com

## EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2019

(₹ in Crore, except otherwise stated)

(Cili etele, except ethern							
	Particulars	Quarter Ended 30/09/2019	Quarter Ended 30/06/2019	Quarter Ended 30/09/2018	6 Months Ended 30/09/2019	6 Months Ended 30/09/2018	Year Ended 31/03/2019
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	Revenue from Operations	29,657	29,972	32,507	59,629	63,584	1,30,542
	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	1,748 1,492	1,578 1,556	2,152 2,152	3,326 3,048	4,427 4,427	8,083 8,083
4		974	1,063	1,448	2,037	2,923	5,495
5		(1,084)	626	2,130	(458)	2,384	3,029
6		222	222	223	222	223	222
,	Shares) (Face value ₹ 1/- per share)  . Other Equity				56,519	56,752	57,279
έ					30,513	50,752	37,210
Ш	(a). Basic (₹)	4.38	4.78	6.50	9.16	13.11	24.67
П	(b). Diluted (₹)	4.37	4.78	6.49	9.15	13.11	24.66

## Notes:

Place: Mumbai

Date: November 11, 2019

Payonus from Operations, Profit/ (Loss) before Tay and Profit/ (Loss) for the Pariod on Standalone basis are given below

Particulars	Quarter	Quarter	Quarter	6 Months	6 Months	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	30/09/2019	30/06/2019	30/09/2018	30/09/2019	30/09/2018	31/03/2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
(a) Revenue from Operations (b) Profit/ (Loss) before Tax	9,965	10,055	10,843	20,020	21,433	45,749
	104	35	468	139	1,083	1,810
(c) Profit/ (Loss) for the Period	l 78	23	309	101	722	1.205

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.hindalco.com.

An Aditya Birla Group Company

By and on behalf of the Board

Satish Pai **Managing Director** 

# JPID LIMIT

Manufacturer, Supplier & Exporter of Male Condoms, Female Condoms & Lubricants

# EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2019**

(₹ in Lacs except EPS)

Sr.		QUA	ARTER END	ED ON	HALF YEAR Ended on		
No.	PARTICULARS	30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Revenue from operations	4,294.25	3,543.36	2,136.05	7,837.61	3,940.18	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,419.23	1,146.99	616.76	2,566.22	1,198.27	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,419.23	1,146.99	616.76	2,566.22	1,198.27	
4	Net Profit for the period after tax	1,103.30	816.10	433.61	1,919.40	881.71	
5	Total Comprehensive Income for the period	1,103.30	816.10	431.07	1,919.40	876.71	
A	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,111.50	1,333.80	1,111.50	
В	Earnings Per Share (Face Value of ₹10 /- each)						
	i] Basic (Amount in ₹)	8.27	6.12	3.90	14.39	7.93	
	<ul><li>ii] Re-stated Basic (Amount in ₹) (Due to issue of Bonus Shares in the ratio of 1:5)</li></ul>	8.27	6.12	3.25	14.39	6.61	
	iii] Diluted (Amount in₹)	8.27	6.12	3.90	14.39	7.93	

Note: 1] The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

2] 1st Interim Dividend for FY 2019-20 of Re. 1/- per equity share (10 %) declared by the Board of Directors. Further, Record Date for the said dividend is 22nd November, 2019.

> **For CUPID LIMITED** Sd/-

Place: Mumbai Date: 11th November, 2019

**Omprakash Garg Chairman & Managing Director** 



Factory & Reg. Off. Add.: A-68, M.I.D.C (Malegaon), Sinnar, Nashik - 422113, Maharashtra, Tel No.: + 91 2551 230280 / 230772, CIN No.: - L25193MH1993PLC070846 E-mail: cs@cupidlimited.com



# The Phoenix Mills Limited

Registered Office: - 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: (022) 24964307/ 08/ 09 E-mail: investorrelations@highstreetphoenix.com Website: www.thephoenixmills.com CIN - L17100MH1905PLC000200

### Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half-Year ended September 30, 2019

(Rs. in Lacs except per share data)

		(norm zace except per email e data)					
SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2019	Half Year Ended September 30, 2019	Quarter Ended September 30, 2018			
		Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Total Income from Operations	43,452.20	106,494.13	42,299.67			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	9,151.11	26,180.59	7,406.71			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	9,927.72	26,957.20	7,406.71			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	6,426.19	21,113.72	5,620.40			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,455.85	20,555.91	8,659.24			
6	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each)	3,066.97	3,066.97	3,063.87			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
8	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic:	4.29	12.79	4.05			
	Diluted:	4.28	12.76	4.03			

### Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half-Year ended September 30, 2019

SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2019	Half Year Ended September 30, 2019	Quarter Ended September 30, 2018				
		Unaudited	Unaudited	Unaudited				
1	Turnover	11,307.42	22,635.48	10,858.96				
2	Profit before tax	6,454.88	11,038.04	7,809.06				
3	Profit after tax	5,869.08	9,431.73	7,047.38				

- 1) The above Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on November 11, 2019.
- The group has adopted Ind AS 116 "Leases" effective reporting period beginning from April 01, 2019, using the modified retrospective approach. The adoption of this standard does not have any material impact on the financial results of the company
- The company has issued 11,000 Equity Shares under the ESOP scheme at an exercise price of Rs. 333.90 per equity share (including premium of Rs. 331.90 per equity share) during the quarter ended September 30, 2019.
- The Board of Directors approved the Scheme of Amalgamation ("Scheme") under section 230 to 232 of the Companies Act, 2013 for merger of Phoenix Hospitality Company Private Limited ("PHCPL"), a subsidiary company with the Company from the Appointed Date April 01, 2019. The effect of the merger would be accounted for after the Scheme is approved by National Company Law Tribunal and other authorities. The Company has received No-objection Certificates from both the stock exchanges
- The Group has elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Group has recognised provision for Income Tax for the guarter and half year ended September 30, 2019 and re-measured its Deferred tax assets/liability including the MAT credit basis the rate and the provisions prescribed in the aforesaid section. The impact of this change will be recognised over the period upto March 31, 2020.
- Exceptional items include: (a) Provision for diminution of Rs. 2,448.90 lakhs on the equity investments in Entertainment World Developers Ltd and fully convertible debentures of Treasure World Developers Pvt. Ltd.; (b) Write off of interest accrued of Rs. 1,432.51 lakhs on the above debentures; (c) Provision of doubtful loans of Rs. 241.98 Lakhs; and (d) Claim Settlement of Rs. 4,900 lakhs in a suit for damages filed by Company, of which Rs. 1,000 lakhs has been received and the balance receivable is secured by deposit of tittle deeds of immovable properties.
- The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped, wherever necessary, to make them comparable with the current periods.
- The above are the extract of the detailed format of un-audited financial results (Consolidated and Standalone) filed for the quarter and half-year ended September 30, 2019 with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the quarterly results are available on the website of the stock exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the website of the Company at www.thephoenixmills.com

For The Phoenix Mills Limited

Sd/-Pradumna Kanodia **Director - Finance** 

Date: November 11, 2019 DIN: 01602690 Place: Mumbai

### PUBLIC NOTICE

Notice has been given that MR. BALKRISHNA GOVINDJI SANGHANI intend to sell and transfer the premises viz. Flat No. 8 on First floor, Divya Darshan Co-op. Housing Society Ltd. situated at Plot No. 21, Jagdusha Nagar Ghatkopar (West), Mumbai- 400086 having Share Certificate No. 113, hereinafter referred to as "the said

All person having any claim, right, title and interest against or to the above mentioned Premises or shares in respec thereof or any part thereof either by way o mortgage, inheritance, agreement, lease ien, charge, trust, maintenance easement, possession or by virtue of an testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice/award notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with duevidence and detailed particulars thereo at undersigned within 15 days from the date of publication of Notice hereof by Registered Post A.D., failing which, such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Advocate Ramesh B. Bhilare 56/4, Shivneri, Jagdusha Nagar, Ghatkopar (W), Mumbai- 400086 Date: 11/11/2019 Place: Mumbai

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr.Ranveer Ra Agarwal the joint owner with Mr. Sameer Agarwal & Mr Ritesh Agarwal, of Flat No A/1202, Dheerai Gaurav Heights II CHS Ltd., Off. New Link Road, Andheri(W), Mumbai 400 053,died on 02/02/2019 and his son Mrs. Santosh Agarwal has applied for the membership of the society heir or heirs or other daimant or daimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Legal Remedies Office No.15, 2nd Floor Place: Mumbai Andheri(W), Mumbai 58. Date: 12/11/2019 Ph:26244850/26248632

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, I Miss Alka Yohan Kedari has been made an application for the transfer of share Certificate in respect of Maharashtriya Welfare co-op. Hsg. Soc. Ltd Flat No. A-1, Ishkripa, Vileparle (E) Mumbai 400057, the said flat has been bequeath by my cousin Late Mr Marian L. Kedari by executing WILL in my favour who has been expired on 17/07/2018 at Vileparle, Mumbai.

All persons having any right or clain upon the said flat premises or shares o having any objection for the said flat premises by way of sale exchange mortgage, charge, gift, release deed trust monumemt inheritance possession, easement, tenancy, lease, lien or otherwise howsoeve are hereby requested to make the same in writing within 14(fourteen days from the date of notice to the society office at MAHARASHTRIYA WELFARE CO-OP. HSG. SOC. LTD ISHKRIPA VILEPARLE (E) MUMBA 400057 specially on Second & Forth Sunday between 11.00 pm to 1.00 pm failing which, the claims of such persons/, if any, will deemed to have been waived and/ or abandoned forever in all respect and not binding or the Owner/ society/ with respect to the said flat premises.

**ALKA YOHAN KEDARI** 

# जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. महेश नलावडे, र/ठि.: वडगाव बुद्रुक, पुणे-४१००४१ हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकरिता बी साईट आर.ओ. विकास करू इच्छित आहेत. मालक प्रमोद जे. जाधव व दिनेश जे. जाधव, र/ठि.: गाव-गावठाण बुद्रुक, ता. खालापूर यांच्याकडून ३०.१०.२०१९ रोजी नोंदणीकृत १९ वर्षे ११ महिने कालावधीकरिता नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा क्र.४४३५/२०१९ अंतर्गत उपरोक्त सर्व्हे क्र.मधील एकूण क्षेत्रफळ १-१६-० पैकी सुमारे १० गुंठे क्षेत्र असलेले सर्व्हे क्र.४१, हिस्सा क्र.७, गाव गावठाण बुद्रुक, तालुका खालापूर, जि. रायगड येथील लिझवरील जमीन श्री. महेश बी. नलावडे यांनी घेतली आहे. श्री. महेश बी. नलावडे यांनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकरिता बी साईट आर.ओ. म्हणून सदर प्लॉट विकासीत करण्याचे नियोजित केले आहे.

उपरोक्त मालमत्ता सर्व अधिभार व दावापासून मुक्त आणि स्पष्ट बाजारभाव योग्य आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता वकिलाकडे इमारत क्र.एल-३, ४०६, शिवगंगा, लोक-केदार हौसिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई-४०००८० येथे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. नोटीस कालावधीनंतर प्राप्त कोणतेही आक्षेप त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील आणि श्री. महेश बी. नलावडे हे अशा कोणत्याही आक्षेपांच्या संदर्भाशिवाय पुर्तता करतील. श्रीमती उमा एस. सिनलकर

मे.उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई ६/६०३ दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसा. हनुमान चौक, नवघर रोड,

### मुलुड (पुर्व) मुंबई-४०००८ १. जाहिर नोटीस

शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादीत

पत्ता : बी/ १२, कस्त्रुरबानगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, ठक्करबाप्पा कॉलनी, म्युन्सिपत शाळेसमोर, सी एस टी. रोड, चेंबुर, मुंबई - ४०००७१

### ...अर्जदार अनुक्रमांक १ ते ११

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची सधी देण्यात येत असुन दिनाक २२.११.१९ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी.

अ.	जाब देणाऱ्यांचे नाव	अर्ज	दावा	दावा	जाब	पुढील
क्र.		दाखल	क्रमांक	रक्कम	देणार	सुनावणी
		दिनांक		रुपये	क्रमांक	दिनांक
9	प्रतिमा गजेंद्र कदम	39.८.98	२७६७	४४७२७	٩	२२.११.१९
२	दादापीर मो. ईस्माईल राऊतर	३१.८.१९	२७७२	948868	3	२२.११.१९
3	रमेश जयसिंगराव मरळ	39.6.98	२७६८	297800	२	२२.११.१९
8	जॉन आशिर्वाद डिसोजा	39.6.98	२७६८	297800	8	२२.११.१९
4	मेहफुज पीरगुलाम खान	39.6.98	२७६९	५५०६५	٩	२२.११.१९
ξ	नसरतअली मो. अली खान	39.6.98	२७६४	२१९६८	٩	२२.११.१९
y	रमजान हामजेबान शिकलगार	8.8.98	२७७४	१८९५१	٩	२२.११.१९
ι	कौशल किशोर धाडवे	२०.१.१९	२८८३	५५८३६	٩	२२.११.१९
۶	मंजु राधाकृष्ण नायर	२०.९.१९	२८८२	२६१४०१	9	२२.११.१९
90	रोहित साधु शेट्टी	२०.९.१९	२८८२	२६१४०१	२	२२.११.१९
99	शमा सलीम शिकलगार	२०.१.११	२८८२	२६१४०१	3	२२.११.१९

ही नोटीस आज दिनांक ८-११-२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/ शिक्का उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

**অजाज फायनान्स ालामटड हांगेडहरें नोंदणीकृत कार्यालय:** ३रा मजला, बजाज फिनसर्व्ह पंचशील टेक पार्क, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४९१०१४, महाराष्ट्र-क्वान्योक किव्यान्या वर अतमी प्लॉट खदान रोड, अकोला, महाराष्ट्र-४४४। **शाखा कार्यालय:** बजाज फायनान्स लिमिटेड, १ला व २रा मजला, श्री श्यामओनीर टॉवर, डॉमिनोज पिझ्झाच्या वर, अतसी प्लॉट खदान रोड, अकोला, महाराष्ट्र–४४४००<sup>:</sup>

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत मे. बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की**. मे. बजाज फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाळी नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	ताबा
(एलएएन क्र./शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखाः अकोला, एलएएन:४८९एफएसपी३०५४७३२२	पुढे नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड:	२७ जुलै, २०१९	۷
कर्जदार/सहकर्जदार: दिपक कृषी केंद्र (त्यांचे मालक रमेश	प्लॉट क्र.१२०, नाझुल एसएच.क्र.७९+८०, पी क्र.१/	<b>इ.१,०८,३२,६७९/</b> -	नोव्हें.,
गजराजजी झंबड यांचे मार्फत)	१३३, एस.आर.क्र.३७, तळ, १ला व २रा मजला,	(रुपये एक कोटी	२०१९
व्यवसाय पत्ता: डीटीसी ४२७५०१५, हनुमान बस्ती,	सरस्वती रेसिडेन्सी, अकोला, उमारी, तालुका व जिल्हा	आठ लाख बत्तीस	
अकोला-४४४००५.	अकोला-४४४००१.	हजार सहाशे	
२) रमेश गजराजजी झंबड, गजराजजी गोदामल झंबड यांचा पुत्र		एकोणऐंशी फक्त)	
३) दिपक रमेशकुमार झंबड, रमेशकुमार गजराज झंबड यांचा पुत्र,			
दोघांचे र/ठि.: फ्लॅट क्र.१०३, निसर्ग पार्क, तोषनीवाल लेआऊट,			
अकोला-४४४००५.			
दिनांक: १२.११.२०१९	मे. ब	जाज फायनान्स लिमि	टेडकरिता

Basic(Rs.)

(2) Diluted (Rs.)

Date: 11.11.2019

Place of Signature : Mumbai

Date: 5th November, 2019

वकील

Place: Vadodara

# ZENITH FIBRES LTD.

205, Marol Bhavan, 2nd Floor, Marol Co-Op. Indl. Estate Ltd., M.V. Road, J.B. Nagar Post, Andheri (E), Mumbai-400 059. CIN: L40100MH1989PLC054580

Fax: 022-28599429 Tel.: 022-28599428 E-Mail: mumbai@zenithfibres.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF TEAR ENDED ON SUTH SEPTEMBER, 2									
							(₹ in Lacs)		
	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year to	Year to	Year ending		
No.		ending	ending	ending	Date	Date	31st March, 2019		
		30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	676.56	938.20	875.70	1675.52	1737.47	3238.86		
2		72.90	73.23	55.41	146.13	131.77	258.89		
3		72.90	73.23	55.41	146.13	131.77	258.89		
		00.00	50.50	70.00	404.50	400.00	040.00		
4		68.96	52.56	70.93	121.53	126.08	218.69		
5		60.06	52.56	70.02	121.52	126.09	232.58		
J		00.50	32.30	10.93	121.55	120.00	232.30		
6		394.41	394.41	442.23	394.41	442.23	442.23		
7	Earnings per equity Share (of ₹ 10/- each)								
	(Not annualised)								
	Sr. No. 1 2 3 4 5 6 7	Sr. No.  1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] 6 Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)	Sr. No.  Particulars  Quarter ending 30.09.2019  Unaudited  1 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] Equity Share Capital (Face value ₹ 10/- each) Earnings per equity Share (of ₹ 10/- each)	Sr. No.  Particulars  Quarter ending 30.09.2019 30.09.2019 30.09.2019 Unaudited Unaudited Unaudited  1 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income [Comprehensive Income] Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)  394.41  394.41	Particulars	Particulars   Quarter ending   Quarter ending   30.09.2019   30.06.2019   30.09.2018   30.09.2019   30.06.2019   30.09.2018   30.09.2019   30.06.2019   30.09.2018   30.09.2019   30.09.2019   30.09.2018   30.09.2019   30.09.2018   30.09.	Sr. No.         Particulars         Quarter ending ending         Quarter ending ending         Quarter ending pate         Qua		

The above is an Extract of the detailed format of results for quarter and half year ended on 30.09.2019 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and approved by Board on 11th November, 2019 . The format of the standalone quarterly results are available on the website of the stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.zenithfibres.com)

1.21

1.21

1.75

1.75

By Order of the Board of Directors Sanieev Rungta DIN:00053602 **Executive Chairman** 

3.08

3.08

2.85

2.85

4.95

4.95

1.60

1.60

# **BOMBAY WIRE ROPES LIMITED**

CIN: L24110MH1961PLC011922 Read, Office: 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai-400 020 Website: www.bombaywireropes.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30/9/2019 (all figures in Rs. Lakhs Previous Quarter Quarter Quarte Ended Ended Ended Ended date year ended **Particulars** 30-Sep-19 30-Jun-19 30-Sep-18 30-Sep-19 31-Mar-19 31-Mar-18 Audited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations (net) Net Profit / (Loss) for the period/year before tax and exceptional items) 0.02 0.62 2.09 0.64 7.85 3.65 Net Profit / (Loss) for the period/ year (before tax ) 0.02 0.62 2.09 0.64 7.85 3.65 (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period/ year after tax 0.62 3.65 0.02 2.09 0.64 7.85 (after exceptional items) Total comprehensive income for the period/ year (comprising profit/(loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income (after tax) (0.01)0.59 2.58 0.56 7.71 5.60 Equity Share Capital 53.40 53.40 53.40 53.40 53.40 53.40 567.75 567.75 560.53 567.75 567.75 560.04 Other Equity Earning Per Share (of Rs. 1/- each) not annualised for quarterly figures) 0.01 0.15 0.07 0.01 0.04

0.04 0.01 0.15 0.07 Diluted 0.01 The above results have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 5th November 2019 The above is an extract of the detailed format of the financial results for the guarter ended 30th September 2019, filed with the Stock Exchange on 5th November, 2019 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are availaible on the website www.bombaywireropes.com of the Company and on the websit of the Stock Exchange at www.bseindia.com

For Bombay Wire Ropes Ltd Raj Kumar Jhunjhunwaja Compliance Officer Whole Time Director

DIN: 01527573

# राज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

# नेस्को लिमिटेड

### ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
		एकमेव 1		एकत्रित निष्कर्ष		
	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित			संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित
. तपशील	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	93868.03	२१४१७.२७	90493.24	938६३.९०	२१४२३.९७	90498.08
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	८६०७.३५	939८९.५३	<b>६६६</b> ७.०७	८६०६.९०	93984.08	६६६०.६३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८६०७.३५	939८९.५३	<b>६६६</b> ७.०७	८६०६.९०	93984.08	<b>६</b> ६६०.६३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७३९५.८५	99908.92	8९३१.08	७३९५.४०	999८५.३८	४९२४.६०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७३९६.८०	999८9.६४	8९३०.९५	७३९६.३५	99920.80	४९२४.५१
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रती शेअर)	9809.20	9809.20	9809.20	9808.20	9809.20	9809.30
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)						

### टिप:

(सतिश जाधव) प्राधिकत अधिकारी

अ. उत्पन्न प्रतिभाग मूळ (रु.) (वार्षिकीकरण नाही)

ब. उत्पन्न प्रतिभाग सौमिकृत (रु.) (वार्षिकीकरण नाही)

वरील ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत व शिफारस करण्यात आले आणि तदनुसार ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

94.60

94.60

0.00

90.40

90.40

94.60

90.40

- पालक कंपनीने इंडएएस ११६-लिझेस लागू केले आहे. भाडेतत्त्व मुदतीवर स्ट्रेट लाईन बेसीसवर कार्यचलीत भाडेपट्टामधुन मान्यताप्राप्त भाडेतत्त्वावरील उत्पन्न कपार्त आवश्यकतेनुसार इंडएएस ११६ लिझेस घेण्यात आलेली ज्यामध्ये भाडे मुक्त कालावधी समाविष्ट आहे. म्हणून भाडेतत्त्व मुदतीवर स्ट्रेट लाईन बेसीसवरील पुढील पर्यायासह कंत्राटीदाराने भाडेतत्त्वावरील उत्पन्न समाविष्ट करण्यात आले. परिणामस्वरुपी ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता रु.१६२०.९४ लाख रकमेचे अ-मिळकत उत्पन्न शिफारस करण्यात आले
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nesco.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

नेस्को लिमिटेडकरित

8.88

६.९९

सही / सुमंत जे. पटेल कार्यकारी अध्यक्ष

मुंबई, ११ नोव्हेंबर, २०१९

सीआयएन क्र.:एल१७१००एमएच१९४६पीएलसी००४८८६. नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेन्टर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. वेबसाईट: www.nesco.in, ई-मेल: companysecretary@nesco.in



# दी फिनिक्स मिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३. दूर. : (०२२) २४९६४३०७/०८/०९ ई-मेल : investorrelations@highstreetphoneix.com वेबसाइट : www.thephoenixmills.com सीआयएन: L17100MH1905PLC000200

# दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय

(रु. लाखांत, प्रतिशेअर माहिती वगळता)

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही	३०.०९.२०१९ रोजी संपलेली सहामाही	३०.०९.२०१८ रोजी संपलेली तिमाही
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	४३,४५२.२०	१०६,४९४.१३	४२,२९९.६७
2	कालावधीकरिता निब्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबींपूर्व#)	९,१५१.११	२६,१८०.५९	७,४०६.७१
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बार्बीपश्चात#)	९,९२७.७२	२६,९५७.२०	७,४०६.७१
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वा असामान्य बार्बीपश्चात#) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व	६,४२६.१९	२१,११३.७२	५,६२०.४०
٩	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	७,४५५.८५	२०,५५५.९१	८,६५९.२४
ह ७ ८	समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे प्रतिशेअर उत्पन्न (रु. २/- प्रत्येकी)	३,०६६.९७	३,०६६.९७	३,०६३.८७
	(चालू व खांडित परिचालनाकरिता)	8.29	१२.७९	४.०५
	मूलभूत : सौम्यीकृत :	8.75	१२.७६ १२.७६	8.09 8.03

### दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ. क्र.	तपशील	३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	३०.०९.२०१९ रोजी संपलेली सहामाही अलेखापरीक्षित	३०.०९.२०१८ रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित
	उलाढाल करपूर्व नफा करपश्चात नफा	११,३०७.४२ ६,४५४.८८ ५,८६९.०८	११,०३८.०४	· ·

ठिकाण : मुंबई

- दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या तिमहीकिरिताच्या कंपनीच्या वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.११.२०१९ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. समूहाने कंपनीने सुधारित पूर्वलक्ष्यी दृष्टीकोनाचा वापर करून दि. ०१.०४.२०१९ च्या प्रारंभापासून सुरू होत असलेल्या नोंद कालावधीकरिता आयएनडी एएस लीजेस्चा स्वीकार
- केला आहे. या मानकांच्या स्वीकारामुळे कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांवर कोणताही मोठा प्रभाव पडलेला नाही. दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीने रु. ३३३.९० प्रति शेअर (रु. ३३१.९० प्रति समभाग प्रीमियमचा समावेश) या प्रायोगिक मूल्यावर ईसॉप स्कीमअंतर्गत
- ११००० समभाग जारी केले आहेत.
- संचालक मंडळाने कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ अंतर्गत नियुक्ती दिनांक ०१.०४.२०१९ पासून फिनिक्स हॉस्पिटॅलिटी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (पीएचसीपीएल) – एक उपकंपनी या कंपनीचे कंपनीसमवेत विलिनीकरणाकरिताच्या विलिनीकरण योजनेस (योजना) मंजुरी दिली आहे. विलनीकरणाचा प्रभाव स्टॉक एक्सचेंजेस, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण व अन्य प्राधिकाऱ्यांद्वारे योजना मंजुरीच्या पश्चात गणला जाईल. कंपनीला दोन्हीही स्टॉक एक्सचेंजेसकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
- समूहाने कर आकारणी कायदा (सुधारणा) अधिनियम, २०१९ अंतर्गत विहित आयकर कायदा, १९६१ च्या अनुच्छेद ११५ बीएए अंतर्गत मंजूर पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समूहाने दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिता आयकराच्या तरतुदींना मंजुरी दिली आहे व वरील अनुभागात विहित दर व तरतुदींच्या आधाराव मॅट क्रेडिट बेसीससमवेत त्यांच्या विभाजित कर संपत्ती/दायित्वांचे पुनर्गणन केले आहे. सदर दलांचा प्रभाव दि. ३१.०३.२०२० पर्यंतच्या कालावधीमध्ये दिसुन येईल.
- अपवादात्मक बाबींमध्ये पुढील घटकांचा समावेश आहे : अ) एन्टरटेन्मेंट वर्ल्ड डेव्हलपर्स लि.मधील समभाग गुंतवणुकांवरील रु. २४४८.९० लाखांची घट करण्याकरिता तसेच ट्रेजर वर्ल्ड डेव्ह्लपर्स प्रा. लि.च्या पूर्णत: परिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये घट करण्याकरिता तरतुदी. ब) वरील कर्जरोख्यांवरील रु. १४३२.५१ लाख मूल्याचे उद्भवलेले व्याज निर्लेखित करणे. क) रु. २४१.९८ लाख मूल्याच्या संदिग्ध कर्जांकरिता तरतुदी. व ड) कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या नुकसानीकरिताच्या खटल्यांतील रु. ४९०० लाख मूल्याची दावे तडजोड, पैकी रु. १००० लाख प्राप्त झालेले आहे व उर्वरित रक्कम स्थावर मालमत्तांचे हक्क करार जमा करून प्रतिभूत करण्यात आली आहे.
- अनुषंगिक कालावधीची आकडेवारी विद्यमान कालावधीकरिता तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनःनमूद/पुनर्गठीत करण्यात आली आहे.
- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या (एकत्रित व स्थायी) विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.thephoenixmills.com वरही उपलब्ध आहे.

दी फिनिक्स मिल्स लिमिटेडकरिता सही/-प्रद्युम्न कनोडिया संचालक - वित्त

दिनांक: ११.११.२०१९ डीआयएन : ०१६०२६९०